

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्रमांक: बदली -२०२४/प्र.क्र. २४/ई-९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २८ फेब्रुवारी, २०२४.

वाचा :-

- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
- २) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांचे पत्र क्र. निवडणूक/कार्या-१/कावि-८३/२०२४, दि.०२.०२.२०२४
- ३) जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांचे पत्र क्र. म.शा./कार्या-२/आस्था.टे.१/कावि-१९८/२०२४, दि.०२.०२.२०२४

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार, नायब तहसिलदार संवर्गातील खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची आगामी सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनूषंगाने/प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे .

अ.क्र.	नायब तहसिलदाराचे नाव	पदनाम	बदलीने करण्यात आलेली पदस्थापना
	१	२	३
१	श्री. रणजीत दुसावार	नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय पारशिवनी, जि. नागपूर	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, जि. नागपूर (श्रीमती सुकीर्ती सिरास यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
२	श्रीमती सुकीर्ती सिरास	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, जि. नागपूर	श्रीमती सिरास या अद्यापि पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्याने त्या रुजू झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्याकरिता विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
३	श्री. संदीप डाबेराव	नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय सावनेर, जि. नागपूर	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर (श्रीमती गोंडाणे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)

४	श्रीमती लता सी. गोंडाणे	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय मौदा, जि. नागपूर या रिक्त पदावर
५	श्रीमती एम. एन. राखुंडे	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर	नायब तहसिलदार (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, जि. चंद्रपुर या रिक्त पदावर
६	श्री. टि. एम. मोहुर्ले	नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय चिमुर, जि. चंद्रपुर	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर, जि. चंद्रपुर (श्रीमती राखुंडे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
७	श्री. प्रशांत उद्धवराव जाधवर	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय शिरुर कासार, जि. बीड	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय बीड, जि. बीड
८	श्री. गिरीश कुलकर्णी	नियुक्तीच्या प्रतीक्षेत	नायब तहसिलदार, मा. राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या रिक्त पदावर
९	श्री. सुदेश शिंदे	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय जव्हार, जि. पालघर	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय पालघर, जि. पालघर
१०	श्री. वसंत सांगळे	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय पालघर, जि. पालघर	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय जव्हार, जि. पालघर

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून, उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे.

३. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांनी शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/का. १४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर

रुजू न झाल्यास, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

८. सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ही गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२८१९०२४७५७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकांत म. मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, नागपुर/कोंकण/छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपुर/कोंकण/छत्रपती संभाजीनगर.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह), यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त), यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. जिल्हाधिकारी, नागपुर, चंद्रपुर, मुंबई, बीड, पालघर
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर/मुंबई.

८. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपुर, चंद्रपुर, मुंबई, बीड, पालघर.
९. संबंधीत अधिकारी (विभागीय आयुक्त, नागपुर/कोंकण/छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपुर/कोंकण/छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत).
१०. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.